



Netlink Solutions (India) Ltd.

507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate,
New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.
Tel : 91-22- 26335583, 26335584

Email : netlink@easy2source.com

Website : www.nsil.co.in

CIN NO : L45200MH1984PLC034789

August 14, 2023

Department of Corporate Services
BSE Limited
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Re: - Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30(2) read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref: Newspaper Advertisements regarding Notice of the 38th Annual General Meeting (AGM), Remote e-voting.

Dear Sir,

Pursuant to Regulation 30(2) read with Clause 12 of Para A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisements published on August 13, 2023, in Pratahkal (in Marathi) in compliance with the Regulation 47 of the SEBI Listing Regulation and Companies Act, 2013 with respect to the below:

- i. Confirmation of completion of dispatch of Annual Report for the Financial year 2022-23 to the Shareholders; and
- ii. Particulars of Remote e-voting for the 38th AGM;

Kindly take the same on record.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company at the <https://www.nsil.co.in/notice.html>

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours truly,

For Netlink Solutions (India) Limited,

Minesh Modi

Whole Time Director

(DIN No: 00378378)

Enclosure - Copy of Notice



Gifts & Accessories
Magazine

easy2source.com

Aditya Infotech

संवादकीय

मुलांच्या हाती फोन?

अनेकांना झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय जडली आहे. पण, काहीकाळ मोबाईलपासून दूर राहणं शरीर आणि मनासाठी खूप गरजेचे आहे. कारण, मोबाईल फक्त गरजेची गोष्ट राहिली नसून अनेकांचे व्यसन देखील झाले आहे. लहानपणापासून मुलांना मोबाईलची सवय लागत असून, हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवतच नाहीत. कार्टून बघत, गाणी बघत-एकत किंवा गेम खेळत जेवायची अतिधातक सवय त्यांना लागली आहे. मुलांना इथूनच मोबाईलची पहिली सवय लागते आणि मग पुढे ती जशी मोठी होतात तशी ही सवय इतकी वाढते, की त्यांना मोबाईलशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. त्यावर पालकांनी वेळीच आवर घालणे काळाची गरज बनली आहे.

सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. बहुतांश लोक भ्रमणध्वनीवर बोलताना, व्हॉट्स अप, इंटरनेट, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवरून इतरांशी बोलताना दिसतात. विशेषतः कोरोनामुळे भ्रमणध्वनीचा वापर वाढला. कोरोना काळात टाळेबंदी करण्यात आली होती. त्यानंतर आभासी पटलावर शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालय, कपण्या बंद होत्या. काही काळाने कार्यालयीन कामकाज आभासी पटलावर सुरू झाले. तेव्हापासून भ्रमणध्वनी व विशेषतः स्मार्टफोनचा वापर वाढला. अॅन्ड्रॉईड मोबाईल प्रत्येकाची गरज झाली. तेव्हापासून लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिले गेले. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून आज ग्रामीण भागातील ४९ टक्क्यांच्या वर मुलांच्या हातात स्मार्टफोन दिसतात. कोरोना काळानंतर शाळा नियमित सुरू झाल्या. सर्व वर्ग नियमित होतात.

हे सर्व आता ऑफलाईन आहे. पण, आपण मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्यास विसरलो. या मोबाईलचा आपली मुलं-मुली कसा, कशासाठी व किती वेळ वापर करतात, याकडे पालकांचे लक्ष नाही. आभासी पटलावरूनच भ्रमणध्वनी पुनर्विधित (रिचार्ज) होत असल्याने पालकांच्या मोबाईलवरून ते केले जाते. मात्र, पालक मुलांना शाळा-महाविद्यालय आता नियमित सुरू असताना मोबाईलवर काय बघतो, न विचारताच मोबाईल रिचार्ज करून देतात. मग मुलं त्यावर सिनेमा डाऊनलोड करत, गाणे डाऊनलोड कर, गेम डाऊनलोड कर असे उद्योग करीत असल्याचे या अहवालात नमूद आहे. सध्या मोबाईल किंवा स्मार्टफोन हाती असलेल्या मुला-मुलींपैकी ३४ टक्केच मुलं अभ्यासासाठी त्याचा वापर करीत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाबाबत यात म्हटले आहे की, ४० टक्के पालक आपल्या पाल्यांशी त्यांच्या अभ्यासाबाबत चर्चा करतात. ७६ टक्के मुलं गेम खेळणे, ४७ टक्के गाणे ऐकणे, ५० टक्के व्हिडीओ पाहणे तर चॅटिंग करणा-यांचे प्रमाण १६ टक्के आणि केवळ ३४ टक्के मुलं अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करीत आहेत. त्यामुळे आपली मुलं-मुली निदान पदवीधर व्हावी. त्यांना नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असलेल्या पालकांचा अपेक्षाभंग होतो. कारण, त्यांचे पाल्य अभ्यासापेक्षा मनोरंजनासाठीच मोबाईलचा वापर अधिक करीत आहेत. केवळ अभ्यासावरच याचा परिणाम होत आहे, असे नाही तर आरोग्यावरदेखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. १६ टक्के मुलं दिवसातील ३ ते ४ तास सरासरी मोबाईलवरच असतात. त्यामुळे त्यांची बौद्धिक वाढली आहे. मैदानी खेळ किंवा खुल्या जागेत जात नसल्याने त्यांच्यातील स्थूलपणा वाढत आहे. भूक न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहार कमी झाला. आहार कमी झाल्याने त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. शिवाय पाठ, मणके, मान व डोळ्यांचे आजार मुलांमध्ये वाढले आहेत. लहान वयातच मधुमेह झाल्याचे प्रमाण घडत आहेत. अगदी लहान वयात चष्मा लागण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याने उशिरा झोपणे व उशिरा उठणे यात वाढ झाली आहे. हे सर्व मोबाईलवरील उपलब्ध मनोरंजनामुळे घडत आहे.

मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागल्यावर सगळ्यात पहिले ते मेसेज टाइप करायला शिकतात. जसजसे मोठे होतात तसे चॅटिंगची सवय लागते. त्यामुळे टीन टेंडोनाइटीस हा विकार होऊ शकतो. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोट, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होतात. वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊन मुलांची नजर सुद्धा प्रभावित होते.

दिवसातील बहुतेकवेळ मोबाईलचा वापर केल्याने आणि सोशल मीडियाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातील मित्र व खेळाच्या बाबतीत मुले दूर जातात. त्यांना मोबाईलच आपले जग वाटू लागते. मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर आढळतो. काही प्रकरणात तर अनेकांना मानसिक आजार सुद्धा निर्माण झाले आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेचे भान राहात नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री-अपरात्री झोप येते. सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. झोप न आल्याने आणि ती अपूर्ण झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते. मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. मोबाईलमधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूपकाळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उत्तिकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उत्तिका विकसित होत असतात. त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि चिकित्क्यांना भविष्यातील धोक्यांपासून सुरक्षित ठेवा. पालकांनी याकडे वेळीच जागरूक होऊन लक्ष देणे गरजेचे आहे. आपला मुलाचा किंवा मुलगी मोबाईलवर तासन्तास काय करते? अभ्यास करीत आहेत की इतर काही वेगळे पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करीत आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे. खरोखर अभ्यासासाठीच मोबाईल आवश्यक असेल तर त्यांना तो देण्यात काहीच गैर नाही. पण, अभ्यास न करता त्यावर केवळ आणि केवळ मनोरंजनच करणाऱ्या मोबाईल वापरला जात असेल तर तो त्यांच्याकडून काढून घेणेच योग्य ठरेल. तेव्हा, पालकांनी याबाबत आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांनीदेखील आपले वय सध्या शिकण्याचे आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. तेव्हा मोबाईलवर अभ्यासाचे असेल तेवढेच पाहणे. इतर गेम, सिनेमा बघणे, डाऊनलोड करण्यात वेळ व पैसा व्यर्थ घालवू नये. थोडावेळ मैदानावर जाऊन एखादा खेळ खेळावा, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

दुधात एक चमचा तूप मिसळून व्यायचे फायदे आहेत भन्नाट

तूप हा भारतीय आहारातील अविभाज्य भाग मानला जातो. अगदी पारंपरिक साजूक- नाजूक, पचनास हलक्या पदार्थांपासून ते दमदार बिर्याणी पर्यंत तुपाच्या वापराचे अनेक प्रकार आहेत. आपल्या पूर्वजांनी या तुपाला



तुम्ही सुद्धा तुपाने बनवलेले पदार्थ चाखले असतील पण तुम्ही कधी कोमट दुधात तूप मिसळून प्यायला आहात का? हे कदाचित विचित्र कॉम्बिनेशन वाटे. पण निरोगी आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत. चला तर याविषयी आपण

इतकं महत्त्व दिलं आहे म्हणजे त्याचे काहीतरी विशेष फायदे नक्की असणारच.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि हाडांचे आरोग्य मजबूत करणे ते जवळजवळ प्रत्येक घरगुती उपचारांसाठी तुपाचा वापर करता येतो. वर म्हटल्याप्रमाणे

तज्जांचे मार्गदर्शन जाणून घेऊया..

तूप व दूध एकत्र का प्यावे?

तूप हा अनेक त्रासांपासून सुटका करणारा आयुर्वेदिक उपाय आहे. तर

दूध हा कॅल्शियमसह प्रोटीन्सचा समृद्ध स्रोत आहे. या दोन्हीच्या एकत्र सेवनेने

अभिमानाने फडकवावा असे आम्हां सरकारतर्फे करण्यात आले आहे. घोषरी

तिरंगा या उपक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी देशभर विविध कार्यक्रम चालू

आहेत. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. देशाचे मानचिन्ह म्हणजे तिरंगा.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या सारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तिरंगा अभिमानाने

फडकवून तिरंगाला मानवंदना देणे हे आपले कर्तव्यच आहे. १३, १४ आणि १५

या तीन दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या

सांध्यातील कडकपणा कमी होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारशक्ती सुधारते. पावसाळ्यात विशेषतः शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी व सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी दूध-तूप सेवन फायदेशीर ठरू शकते. इतकेच काय, तूप हे अँटीऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत आहे जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यात सुद्धा मदत करते.

तुमच्या कोमट दुधाच्या ग्लासमध्ये

एक चमचे तूप टाकल्याने पचन आणि

चकचक सुधारण्यास मदत होते, दूध आणि

तुपातील एन्झाइम्स पोषक तत्वांचे

चांगल्या प्रकारे शोषण करण्यासाठी अन्न

पचनास मदत करतात. यामुळे नसंना

आराम मिळण्यास मदत होते व उत्तम

झोप लागते. गर्भवती स्त्रियांना सुद्धा

बाळाच्या विकासात मदत करण्यासाठी व

शरीराला भरपूर शक्ती देण्यासाठी दुधात

तूप मिसळून सेवनाचा सल्ला दिला जातो.

दुधात चांगले फॅट्स, प्रथिने

आणि ट्रिप्टोफॅन नावाचे संयुग असते.

दुधातील अमीनो अॅसिड झोप येण्यासाठी

मदतीचा ठरते. ट्रिप्टोफॅन सेरोटोनिनमध्ये

रूपांतरित होऊन या हार्मोनच्या मदतीने

ध्वजसंहितेचे पालन करून घोषरी तिरंगा फडकवावा

यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करीत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेला आज ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्थात हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला. हजरो, लाखो क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. या हजरो, लाखो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीनेही देशकार्यासाठी पुढे यावे या उद्देशाने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमोत्तरे अनेक उपक्रमांचे आयोजन केंद्र सरकारने केले आहे त्याच एक भाग म्हणून आजपासून म्हणजे १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत घोषरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत भारताच्या ध्वज संहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून भारताच्या नागरिकांना आपल्या घरी ध्वज फडकविण्याची परवानगी देण्यात आली. या दिवशी देशातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज

घरावर तिरंगा अभिमानाने फडकवावा आणि तिरंगाला मानवंदना द्यावी. घोषरी तिरंगा फडकवताना ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वज फडकवताना ध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. पूर्वी ध्वज तयार करण्यासाठी हाताने विणलेले किंवा कातलेले कापड वापरले जाई आता यंत्रावर तयार केलेले कापड देखील तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नेटलिंक सयुशुन्स (इंडिया) लिमिटेड

नेटलिंक सयुशुन्स (इंडिया) लिमिटेड, अंतर्गत (प्रा.)मि., मुंबई ४०००३३, महाराष्ट्र सोसायटी: L45200MH1984PL375809
दूर: ०२२-२६३३४६८३/८४, ईमेल: netlink@esasy2source.com, वेबसाइट: www.nsdl.co.in

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व परोक्ष ई-मतदान

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मालकां, दि. ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भायते) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (ऑनलाइन) अन्व ऑनलाइन व्हिड्युअल मीन्स (ऑनलाईन) मार्फत कंपनीच्या एजीएममध्ये सूचनेमध्ये विहित विशेष अधिसूचना व विचारविनिमय करण्याकरिता आयोजित केले आहे. कंपनीने कंपनीचा वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल एजीएमसह ई-मतदान प्रक्रिया दि. ११ ऑगस्ट, २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी/ इंग्रिडिटी नॉन्गव्हासर नॉटिफिकेशन अंतर्गत कंपनी कार्यालय, २०२३ (अॅड) च्या लागू तरतुदी अंतर्गत मिनीटीड ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स दि. ५, २०२३ व सर्व्हेलर दि. ०८ एप्रिल, २०२३, १३ एप्रिल, २०२३, १५ जून, २०२३ व सर्व्हेलर क्र. ०१/२०२१ दि. १३ जानेवारी, २०२१, सर्व्हेलर क्र. २१/२०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१ व सर्व्हेलर क्र. २/२०२१ दि. ५, २०२२ (एसीएम सर्व्हेलर अंकीकरण) व सर्व्हेलर/डिअर अन्व एसीएमसह बोर्ड ऑफ डायरेक्टर्स (सीबी) दि. १२, २०२०, १५ जानेवारी, २०२२ व दि. १३, २०२२ (सीबी सर्व्हेलर) सह आहे.

सिस्कोटिडीएएसचेजेंबोई ऑफ इंडिया (सूची अंमलाबद्धता व विमोचन आयक्यटिव्ह) निविदान, २०१५ च्या विनियम ४४ सहायान केल्या (व्यवस्थापन व प्रशासन) निमम, २०१५ च्या विनय सहायान कॅम्पनी कायदा (एसेल) च्याअन्वर्त अंतर्गत निविदान संमगण धारक असलेल्या सर्व सभासदांना व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकारिता कंपनीने परोक्ष ई-मतदान करून घेण्यासाठी कंपनीने नॅशनल इंग्रिडिटी नॉन्गव्हासर कॅम्पनी लिमिटेड (एएसएडीएन)द्वारे एजीएम (परोक्ष ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून देत आहे.

१. सभासदां व प्रत्यक्ष स्वक्यामालिक व इंग्रिडिटीनॉन्गव्हासरकडून जेंबोई धारक आहेत त्यांना निविदानित तारीख ११ ऑगस्ट अर्थात मालकांची सूचनात शुक्रवार दि. ०९ सप्टेंबर, २०२३ (याच सभासदां) यांना परोक्ष ई-मतदान करून व ई-मतदान करून घेण्याची सूचना घेण्यात येईल.
२. परोक्ष ई-मतदान करालाची सुचनात शुक्रवार दि. ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. १.०० वा.
३. परोक्ष ई-मतदान करालाची संपादन सोमवार, दि. ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा.
४. कोणत्या व्यक्तीस, जे कंपनीचे जेंबोई संपादित केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सभेची सूचना निविदानित तारीख रोजी पाठविण्यात येईल व जेंबोई धारक यांना निविदानित अंतर्गत तारीख रोजी एजीएममार्फत सूचनेमध्ये नमूद प्रक्रियेवरून परोक्ष ई-मतदान एम्प्लॉयीवेल वर त्यांचे निविदान युजर आयडी व पासवर्ड यांना वापर करून घ्याव्यात.
५. जर सभासदांनी वॉलेट प्रपत्र व परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान केल्यास परोक्ष ई-मतदान मतदानकारिता ग्राह्य धरण्यात येईल.
६. सभासदांनी नोंद घ्यावी की, ए) अशा व्यक्तीने कंपनीच्या सभासदांच्या वार्षिक वार्षिक अहवाल असलेल्या वा इंग्रिडिटीनॉन्गव्हासर लाभाधी मालक असलेल्या निबंधक यांच्यामध्ये निविदानित तारीख अर्थात वॉलेटमार्फत त्यांचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केलेल्याप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे आपला हक्क बजावू शकते.
७. सभेस उपस्थित राहून मत देऊ शकणारी व्यक्ती व्यक्तीस; वा प्रतिनिधी वा अधिकृत एजीएमच्या मार्फत निविदानित तारीख अनुसर अर्थात मालकांवर, दि. २९ ऑगस्ट, २०२३ रोजी उपस्थित राहून मत देण्याची एजीएमच्या टिकटणी परोक्ष ई-मतदान मतदानकारिता मदतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
८. सभासदांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदानाने केले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील परंतु आपले मत पुन्हा देता येणार नाही व निविदानित तारीख सुविधा उपलब्ध परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये मतदान करणे कायदा येईल व मालकांवर, दि. २९ ऑगस्ट, २०२३ रोजी परोक्ष ई-मतदानच्या प्रक्रिये व स्वक्यामालिकता एजीएमसह या सूचनेच्या तपशीलकारिता व चौकशीकरिता सभासदांनी evoting@nsdl.co.in वर उपलब्ध आहेत.
९. जेंबोई आयडी नोंदणीकरणकारिता बँक तशीच व मोबाईल फ्रॉमकॅम्पनी इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन आर्टीए अर्थात अँड्रॉइड कॉर्पोरेट सॉल्यूशंस प्रा. लि. त्यांचे ईमेल आयडी info@adroitcorporate.com वरून संपादन व वॉलेट आयडी, बँक तशीच व एजीएमच्या मोबाईल क्रमांक पाहता.
१०. निविदा व २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल एजीएमची सूचना यांच्यासार कॅम्पनीची वेबसाइट www.nsdl.co.in वर उपलब्ध आहे व टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई www.bseindia.com वा एम्प्लॉयीवेल वेबसाइट evoting@nsdl.co.in वर संपर्क साधता.

जर ई-मतदान संबद्धत सभासदां/ लाभाधी मालक यांना काही चौकशी/ तक्रार असल्यास एम्प्लॉयीवेल evoting@nsdl.co.in वर/ १५००-२२२-९९० वर संपर्क साधता वा श्री. अनुभव सक्सेना यांना सहा. व्यवस्थापक - एम्प्लॉयीवेल evoting@nsdl.co.in /०२२-२६९९८३४६ वर संपर्क साधता.

सह/ श्री. भिनेश मोदी संपूर्ण वेळ सहायक डीआयएन: ००३८३०३८

दि. ११ ऑगस्ट, २०२३ दिवशी: सौ प्रताहकली

वाचकांची पत्रे
pratahkalmarathi@gmail.com

विलफुल डिफॉल्टर्सची संख्या केव्हा घटणार?

सजग नागरिक मंचाने माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार विलफुल डिफॉल्टर्सची माहिती रिझर्झ बँकेकडून उपड झाली आहे. स्टेट बँक व अन्य राष्ट्रियकृत बँकांना कर्ज परतफेडीची क्षमता असूनही जाणूनबुजून कर्जफेड न करणाऱ्या किंवा कर्जाऊ रकमेचा गैरवापर करणाऱ्यांची यादी व त्यांचे थकविले कर्ज यांची ३१ मार्च २०२३ अखेपर्यंतची २४९१ कर्ज थकबाकीदारांची यादी दिली गेली त्यात २०५,४५९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले आहे. त्यात ३५९ मोठ्या उद्योजकांनी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची कर्जे थकविली आहेत. स्टेट बँकेला १०० ते ५०० कोटी रुपये कर्ज थकविणाऱ्या ४८ थकबाकीदारांची एकूण थकबाकी ११,३४७ कोटी रुपये तर सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांचे १०० ते ५०० कोटी रुपये थकविणाऱ्या २४४ जणांची एकत्रित थकबाकी ५३,२८४ कोटी रुपये इतकी आहे. जाहीर झालेल्या विलफुल डिफॉल्टर्सच्या नावांमध्ये बेस्ट फुड्स, बीएस लिमिटेड, आरईआय अँग्रो लिमिटेड, सिद्धिविनायक लॉजिस्टिक्स, मोझर बायर, श्री.लाल महल या कर्जदारांना स्टेट बँकेचे ४,४०९ कोटी रुपयांचे कर्ज तर इतर राष्ट्रिय कृत बँकांचे २२,११७ कोटी रुपये थकविले आहेत. बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास थोडीशी जोरी दिरंगाई झाल्यास बँका आपले कर्ज व त्यावरील व्याज यांच्या वसुलीसाठी छोट्या छोट्या कर्जदारांच्या मालमत्ता, वाहने, दागिने राहत्या जागा आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात करून कर्जदारांना हैराण करून सोडतात. बड्या व लहान कर्जदारांना समान अटी शर्तीवर कर्ज दिली जात असताना मोठ्या कर्जदारांची कर्ज वसुलीकरिता गंभीरता व मालमत्ता ताब्यात घेण्याचे धाडस दाखवित नाहीत. वर्षानुवर्षे थकविलेली कर्जे बरेचदा राईट ऑफ केली जातात त्यामुळे कर्जदुर्वेगिरीला एक प्रकारचे प्रोत्साहन मिळत जाते. नवे कर्जदारांनी त्यांचे अनुकरण करण्याची प्रथा पडत चालली आहे. जनप्रतिनिधी राष्ट्रियकृत बँकांची कर्ज थकविणाऱ्यांविषयी काही कृती करण्यात स्वारस्य दाखविण्याची वृत्ते प्रसारित होताना किंवा ऐक्यात येत नाहीत. हे कर्ज थकविणाऱ्यांची प्रवृत्ती जेव्हा थांबविण्यात यश तेव्हाच येईल, जेव्हा थकबाकीदारांना त्याचा जाब विचारण्याची तयारी कुणाकडून केली जाईल तेव्हाच. त्याची सुरुवात कुणी करावी याची जबाबदारी कोणावर तरी सोपाविल्याशिवाय होणार नाही. इथेच सगळे अडून रहात असते.'

राजद्रोह असलेले खरले रद्द करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ब्रिटिश काळातील राजद्रोह असलेला हा काळा कायदाच आता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मुळे भारतातील लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. सन १८७० रोजी ब्रिटिशांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या भारतीयांसाठी विशेषतः क्रांतिकारी नेत्यांसाठी हा कायदा बनविला होता आणि या कायदाचा वापर करून राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना त्याकाळाची सर्वाधिक कठोर शिक्षा दिली होती. पण दुर्दैवाने या कायदाचा वापर करूनच मजिठा आसकाऱ्या काळात हिंदू धर्माचे समर्थन करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींना त्रास दिला गेला होता. याच उत्तम उदाहरण म्हणजे खासदार नवनीत रवि राणा आणि आमदार रवि राणा यांचे बहुचर्चित श्री हनुमान चालिसा पठण प्रकरण म्हणता येईल. तेव्हा आतातरी द्वेषाचे राजकारण न करता राजद्रोह वरील त्यांच्यावरील व इतरही खरले निकाली निघायचे एवढीच अपेक्षा.

- संजय गंगाराम साळगांवकर, कुर्ली

महाराष्ट्रातील एस टी स्थानकांची स्वच्छतेची दयनीय अवस्था

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील एकूण ५६० बस स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २९१ स्थानकांचा स्वच्छता दर्जा -वाढत असून केवळ २८ स्थानकांमध्ये स्वच्छता चांगल्या प्रकारे राखली जात असल्याबद्दल चे वास्तव अहवालातून दिसून येत आहे. ही बातामी वाचण्यात आली. इतकेच काय पण मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाचा दर्जा मध्यम स्वरूपाचा होता. आजही अनेक स्थानकात कचरा व धूळ यांचे साम्राज्य आहे कित्येक ठिकाणी टॉयलेटची अत्यंत वाईट अवस्था आहे. प्रवाशांना पिण्याच्या सोयी नाहीत. कित्येक ठिकाणी नळ आहेत. पण त्यात पाणी सोडण्याची व्यवस्था नाही. स्थानक व वाहक विभ्रंतीसाठी योग्य ती व्यवस्था नाही. कित्येक चालकात एस टी स्थानकात आली कि धुवूनचे लोट उपसतात. रात्रीच्या वेळी अनेक स्थानकात डاس व डेकूण यांचे साम्राज्य असते देशात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात आहे एस टी याला अपवाद कशी? आता ज्या स्थानकात स्वच्छतेचा दर्जा वाईट आहे. अशा स्थानकात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना एस

मज्जातंतूंना आराम मिळतो. त्याशिवाय, सेरोटोनिन शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण वाढवते, जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. झोपण्याच्या वेळेआधी दूध प्यायल्याने नसा स्थिथिल होण्यास मदत होते, हे मेलाटोनिनच्या उपस्थितीमुळे होते. इतकेच काय, दुधातील प्रोटीन्समुळे मेंदूच्या GABA

वकील राजकुमार तिवारी जाहीर नोटीस
वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथानी. दिवाणी न्यायाधिका. व. स्तर. वसई इत्यांच्या न्यायालयात
ने. ता. १८/०९/२०२३
चौ. अ. क्र. ९६/२०२३
नि.क्र. ०५

Pinakin Suresh Vora
Flat no. C-302, Shree Ram Sankul, Achole, Near HDFC Bank, Nallasopara east, Dist. Palghar.
...Applicant
None V/S
....Respondent
ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १८/०९/२०२३ रोजी Late. Suresh Devshi Vora died on 07/10/2011 and Late. Meena Suresh Vora died on 13/04/2023 रोजी मरण झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक ९६ / २०२३ दाखल केला आहे.

Schedule of Property
Name of deceased: Late. M. Suresh Devshi Vora and Mrs. Meena Suresh Vora.
Following immovable properties left by the deceased as under:
Schedule of Immoveable Properties Percentage of Shares in Immoveable Property Document No. of Registered Agreement for Sale Agreement Value
Flat No. 302, on the Third Floor, addressing 72.76 Sq. Mtrs. Built-up area in Wing No. C, in the Building known as "SHREE RAM SANKUL" in SHREE RAM SANKUL B & C WING CO-OP. HSG. SOC. LTD. constructed on land bearing Survey No. 152, Hissa No. 2, addressing 0/45-0 H.R. lying being and situated at Village Achole, Taluka Vasa, District Thane (Now area of Sub-Registrar at Vasa-3, Nallasopara

Shop No. 25, on the Ground Floor, addressing 140 Sq. Ft. Built-up area in GOLDEN TRADE CENTRE in Golden Trade Centre Co-operative Housing Society Ltd., Tuljaj, at Survey No. 79 & 87 Part Tuljaj Village, Nallasopara (East), Taluka Vasa, Dist. Thane (Now Palghar), within the area of Sub-Registrar at Vasa-3, Nallasopara

Shop No. 13, on the Ground Floor, addressing 80 Sq. Ft. Built-up area in GOLDEN TRADE CENTRE in Golden Trade Centre Co-operative Housing Society Ltd., Tuljaj, at Survey No. 79 & 87 Part Tuljaj Village, Nallasopara (East), Taluka Vasa, Dist. Thane (Now Palghar), within the area of Sub-Registrar at Vasa-3, Nallasopara

Shop No. 13, on the Ground Floor, addressing 80 Sq. Ft. Built-up area in GOLDEN TRADE CENTRE in Golden Trade Centre Co-operative Housing Society Ltd., Tuljaj